

Total No. of Questions : 4]

SEAT No. :

PB1361

[Total No. of Pages : 4

[6224]-520

T.Y.B.Com.

356 (C) : BUSINESS LAW AND PRACTICES - III
(CBCS 2019 Pattern) (Semester - V)

Time : 2½ Hours]

[Max. Marks : 50

Instructions to the candidates:

- 1) *All questions are compulsory.*
- 2) *Figures to the right indicate full marks.*

Q1) A) Fill in the blank with most appropriate alternative (any five) : **[5]**

- i) The number of structure in India's GST model is _____.
(4, 6, 7, 3)
- ii) In IGST 'I' stands for _____.
(Internal, Integrated, Intra, Item)
- iii) Commissioner may extend the period of audit u/s 65 by a further period _____.
(15 Days, 1 Month, 2 Months, 3 Months)
- iv) _____ a special audit conducted.
(The CGST Officials, The SGST Officials, Chartered Accountant or Cost Accountant officer)
- v) GFA stands for _____.
(General Free Allowance, Global Free Allowance, Gift Free Allowance, General Flow Allowance)
- vi) Customs duty is an instrument of _____.
(Monetary policy, Trade policy, Revenue policy, Fiscal policy)

P.T.O.

B) Match the following : [5]

Column - A	Column - B
i) Custom duty	a) Exports and Imports
ii) Corporate tax	b) Income of a company
iii) IGST	c) On turnover above 40 lacs
iv) First GST filing	d) Intra - country
v) Income tax	e) Direct tax

Q2) Write a short note (any two) : (Each 5 Mark) [10]

- a) Costal goods
- b) Exemption under GST
- c) Administration of GST
- d) Shipping bill

Q3) a) Explain the procedure of clearance of imported Goods. [8]

b) Explain the valuation of goods purpose of assessment. [7]

Q4) a) Explain the registration procedure under GST. [8]

b) Explain the accounting and books to be maintain under GST. [7]



Total No. of Questions : 4]

PB1361

[6224]-520

T.Y.B.Com.

356 (C) : BUSINESS LAW AND PRACTICES - III

(CBCS 2019 Pattern) (Semester - V)

(मराठी रूपांतर)

वेळ : 2½ तास/

/एकूण गुण : 50

- सूचना :- 1) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहेत.
2) उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात.

प्र.1) अ) रिकाम्या जागा भरा. (कोणतेही पाच)

[5]

- i) भारतातील जीएसटी मॉडेलमधील संरचनेची संख्या आहे.
(4, 6, 7, 3)
- ii) आयजीएसटी मधील आय चे विस्तारित आहे.
(अंतर्गत, एकात्मिक, इंट्रा, आयटम)
- iii) कलम 65 नुसार आयुक्त लेखापरिक्षणाचा कालावधी ने वाढवू शकतात.
(15 दिवस, 1 महिना, 2 महिने, 3 महिने)
- iv) द्वारे विशेष ऑडिट केले जाते.
(सीजीएसटी अधिकारी, एसजीएसटी अधिकारी, सनदी लेखापाल, अधिकारी)
- v) जीएफए चे विस्तारित आहे.
(जनरल फ्री अलाउन्स, ग्लोबल फ्री अलाउन्स, गीफ्ट फ्री अलाउन्स, जनरल फ्लो अलाउन्स)
- vi) सीमाशुल्क हे साधन आहे.
(चलनविषयक धोरण, व्यापारी धोरण, महसूल धोरण, वित्तीय धोरण)

ब) जोड्या लावा.

[5]

गट अ

गट ब

- i) उत्पादन शुल्क
- ii) कार्पोरेट कर
- iii) आयजीएसटी
- iv) जीएसटी लागू
- v) उत्पन्न कर

- अ) अप्रत्यक्ष कर
- ब) कंपनीचे उत्पन्न
- क) 40 लाखांपेक्षा जास्त उलाढालीवर
- ड) देशांतर्गत
- इ) प्रत्यक्ष कर

प्र.2) टिपा लिहा. (कोणत्याही दोन)

[10]

- अ) बंदरावरील माल
- ब) जीएसटी अंतर्गत सूट
- क) जीएसटीचे प्रशासन
- ड) जहाजाची पावती

प्र.3) अ) आयात माल बाबतच्या मंजूरीसाठीची प्रक्रिया स्पष्ट करा.

[8]

ब) मालाच्या मूल्यांकनाचा उद्देश स्पष्ट करा.

[7]

प्र.4) अ) जीएसटीची नोंदणी प्रक्रिया स्पष्ट करा.

[8]

ब) जीएसटी अंतर्गत ठेवले जाणारे हिशेब किंवा लेखापुस्तके स्पष्ट करा.

[7]

